

**पुनर्विनियोजन आदेश क्रमांक १**

**महाराष्ट्र शासन**

आदिवासी विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक: बीयुडी-२००७/प्र.क्र.१९/का.७


मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२.

दिनांक :- २० सप्टेंबर, २००७

**शासन निर्णय :-** शासन सोबतच्या विवरणपत्रात दर्शविलेल्या मागणी क्रमांक टी-५ लेखाशीर्ष २५०१ विशेष ग्रामविकास कार्यक्रम खालील पुनर्विनियोजन प्रस्तावास मान्यता देत आहे.

२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून, त्याचा संगणक सांकेतांक २००७०९२०१७४५५४००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नांवाने,

  
( वि. रा. ठाकूर )  
कार्यासन अधिकारी

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक/नागपूर/ठाणे/अमरावती.

सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे/नाशिक/ धुळे/ नंदूरबार/पुणे/ अहमदनगर/ अमरावती/ यवतमाळ/चंद्रपूर/औरंगाबाद/नांदेड/गडचिरोली.

जिल्हाधिकारी व सदस्य सचिव, जिल्हा नियोजन समिती, ठाणे/नाशिक/धुळे/पुणे/ अहमदनगर/ अमरावती/ यवतमाळ/चंद्रपूर/ नंदूरबार/औरंगाबाद/नांदेड/गडचिरोली.

आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.

महालेखापाल (लेखापरिक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर.

सचिव, ग्रामविकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई. (जल-२०)

वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.

नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.

जिल्हा कोषागार अधिकारी, ठाणे/नाशिक/ धुळे/ नंदूरबार/पुणे/ अहमदनगर/ अमरावती/ यवतमाळ/ चंद्रपूर/औरंगाबाद/नांदेड/गडचिरोली.

कार्यासन अधिकारी का.क्र. २, ६, १४ आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.

निवड नस्ती (का-७)

शासन निर्णय क्र. बीयूडी-२००७/प्र.क्र.१९/का.७, दिनांक २० सप्टेंबर, २००७ सोबतचे विवरणपत्र

मागणी क्रमांक/ मुख्य लेखाशीर्ष	पुनर्विनियोजन पूर्वीची तरतूद	पुनर्विनियोजना साठी प्रस्तावित केलेली तरतूद	पुनर्विनियोजना नंतरची अर्थसंकल्पित तरतूद	कारणे
मागणी क्रमांक टी-५, लेखाशीर्ष-२५०१, ग्रामविकास कार्यक्रम-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना -जनजाती क्षेत्र उपयोजना (००) (१०१) एकात्मिक ग्रामविकास कार्यक्रम-राज्य योजनांतर्गत योजना (००) (०१) जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाकडून अर्थसहाय्य (२५०१ ०४१३) ३१-सहाय्यक अनुदाने	१९,५३,३२,०००	(-) ११,७८,६०,०००	७७,४७,२,०००	अवर्षण प्रवण क्षेत्र विकास कार्यक्रमाची तरतूद स्वर्णजयंती ग्राम स्वयंरोजगार योजनेमध्ये झाल्याने अवर्षण प्रवण क्षेत्र विकास कार्यक्रमासाठी लाक्षणिक पुरवणी
मागणी क्रमांक टी-५, लेखाशीर्ष-२५०१-विशेष ग्रामविकास कार्यक्रम-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाती क्षेत्र उपयोजना (००) (३०७) मृद व जलसंधारण-राज्य योजनांतर्गत योजना (००) (०१) अवर्षण प्रवण क्षेत्र विकास कार्यक्रम (२५०१ ०३१५) ३१-सहाय्यक अनुदाने	१,०००	(+) ११,७८,६०,०००	११,७८,६१,०००	मागणी घेवून पुनर्विनियोजनाने सदर निधी त्या योजनेसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
		(+) ११,७८,६०,००० (-) ११,७८,६०,०००		

*वि.स.ठाकूर*  
( वि.स.ठाकूर )  
कार्यासन अधिकारी